

DELHI JAL BOARD : GOVT. OF N.C.T. OF DELHI
OFFICE OF THE ADDL. CHIEF ENGINEER (M)-5
EXECUTIVE ENGINEER (T) M-5
ROOM NO. 312, VARUNALAYA PHASE-I
JHANEWALAN, DELHI-110005
PRESS NIT No. 125 (2022-23) M-5

Further details in this regard can be seen at <https://govtprocurement.delhi.gov.in>

ISSUED BY P.R.O. (WATER)
 Advt. No. J.S.V. 547 (2022-23)

Sd/- (Satya Veer Singh)
 Executive Engineer (T) M-5

"STOP CORONA, Wear Mask, Follow Physical Distancing, Maintain Hand Hygiene"

KERALA WATER AUTHORITY e-Tender Notice
 Tender No : 143/SE/PHC/TSR/2022-23
 Jal Jeevan Mission- Road restoration for Anthikad Panchayath- General Civil Work EMD : Rs. 5,00,000/- Tender fee : Rs. 17,700/- Last Date for submitting Tender : 29-03-2023 03:00:pm Phone : 0487 - 2423230
 Website : www.kwa.kerala.gov.in, www.etenders.kerala.gov.in
 KWA-JB-GL-6-1825-2022-23
 Superintending Engineer
 PH Circle, Thrissur

KERALA STATE ROAD TRANSPORT CORPORATION
EOI for Scrapping Centres (RVSF)

KSRTC invites Expression of Interest (EOI) from established firms who have capability in planning, establishing, operating and maintaining registered vehicle scrapping facility (RVSF) at 4 selected locations of KSRTC under PPP Model. Last date for EOI - 03.04.2023, 05.00 pm. Pre-bid meeting of registered bidders - 24.03.2023 (Online) at 03.00 pm. The documents may be downloaded from the e-tender portal: www.etenders.kerala.gov.in.

Date: 16.03.2023 Ref No. ML2/004365/23 Chairman & Managing Director

Transport Bhavan, Fort PO, Thiruvananthapuram - 695023
 For more details visit portal : www.keralartc.com, e-mail: edmw.ksrctc@kerala.gov.in

POST OFFER ADVERTISEMENT TO THE SHAREHOLDERS OF UNIMODE OVERSEAS LIMITED

Registered Office: - 304A/10178, Ravinder Plaza, 11rd Floor, Abdul Aziz Road, Karol Bagh, New Delhi, Delhi, 110005

Advertisement under Regulation 18(12) in terms of SEBI (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011.

This Advertisement is being issued by D & A Financial Services (P) Limited (the "Manager to the Offer"), for and on behalf of the Acquirer(s) namely Mr. Rajiv Gupta, Mr. Kanhiya Gupta, and Mr. Halder Gupta (hereinafter collectively referred to as "Acquirers"), pursuant to Regulation 18 (12) of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011, to acquire shares of Unimode Overseas Limited ("UOL"/ "Target Company"). The Detailed Public Statement ("DPS") with respect to the aforementioned offer was published on Friday, 2nd December, 2022 in Financial Express (English-All Editions), Jansatta (Hindi-All Editions), and Lakshdeep (Marathi), Mumbai edition.

- Name of the Target Company : UNIMODE OVERSEAS LIMITED
- Name of Acquirers & PACs : MR. RAJIV GUPTA, MR. KANHIYA GUPTA, AND MR. HALDER GUPTA
- Name of Manager to the Offer : D & A FINANCIAL SERVICES (P) LIMITED
- Name of Registrar to the Offer : BEETAL FINANCIAL & COMPUTER SERVICES (P) LTD.
- Offer Details:
 - Date of Opening of the Offer : TUESDAY FEBRUARY 14, 2023
 - Date of Closure of the Offer : MONDAY FEBRUARY 27, 2023
- Last Date of Payment of Consideration : TUESDAY MARCH 14, 2023
- Details of the Acquisition :

S.No.	Item	Proposed in the Offer Document	Actual
1.	Offer Price	Rs. 25.00	Rs. 25.00
2.	Aggregate Number of Shares Tended	1,30,273	20
3.	Aggregate Number of Shares Accepted	1,30,273	20
4.	Size of the Offer (Number of Share Multiplied by Offer Price per share)	Rs. 32,56,825/-	Rs. 500/-
5.	Shareholding of the Acquirer and PACs before Agreements/Public Announcement.	No. of Shares NIL	% NA
6.	Shares acquired by way of Agreements	No. of Shares 1,33,522	% 26.65
7.	Shares Acquired by way of Open Offer	No. of Shares 1,30,273	% 26.00
8.	Shares acquired after Detailed Public Statement:- No. of Share Acquired Price of the Shares Acquired % of Share Acquired	Nil Nil Nil	NA NA NA
9.	Post Offer Shareholding of Acquirer and PACs (5+6+7+8)	No. of Shares 2,63,795	% 52.65
10.	Pre and Post Offer Shareholding of Public	Pre- Offer 3,67,528 (73.35%)	Post Offer 2,37,255 (47.35%)

Note: ^ The Shareholding to be acquired in terms of Share Purchase Agreement has not yet been transferred in the name of Acquirers.

This Post Offer Public Announcement would also be available on SEBI Website at <http://www.sebi.gov.in>.
 The Acquirers accept full responsibility for the information contained in this Post Offer Advertisement and also shall be jointly or severally responsible for the fulfillment of the obligations under the Offer and as laid down in SEBI (SAST) Regulations, 2011 and subsequent amendments thereto.

Issued by Manager to the Offer on behalf of Acquirers

D & A Financial Services (P) Limited
 13, Community Centre, East of Kailash, New Delhi - 110065
 Tel Nos.: +91 11 41326121, 40167308;
 E-mail: investors@dnafinserve.com
 Contact Person: Mr. Priya Ranjan

Place : New Delhi
 Date : 15th March, 2023

PRESIDENT
SCHNEIDER ELECTRIC PRESIDENT SYSTEMS LIMITED
 CIN: U32109KA1984PLC079103
 Regd. Office: 5C/1, KIADB Industrial Area, Attibele, Bengaluru - 562107, Karnataka
 Phone: 080 67888300
 Website: www.schneiderelectricpresident.com; E-mail: sapna.bhatia@se.com

POSTAL BALLOT NOTICE

Notice is hereby given pursuant to Section 110 of the Companies Act, 2013 (the Act), read with Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time and such other applicable laws and regulations, to seek the approval of the members of Schneider Electric President Systems Limited ("the Company") for the Resolution mentioned in the Postal Ballot Notice dated March 06, 2023 ("Postal Ballot Notice"), through remote e-voting process ("e-voting").

All members are, therefore, informed that:

- The Company has completed the dispatch of Postal Ballot Notice on **Wednesday, March 15, 2023**, to all the members whose names appear in the Register of Members/ List of Beneficial Owners maintained by Depositories as on **Friday, March 10, 2023 ("Cut-off Date")** in accordance with the provisions of the Act read with Rules made thereunder and applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs.
- The voting for Postal Ballot through e-voting only shall commence on **Thursday, March 16, 2023 (9.00 a.m. IST)** and ends on **Friday, April 14, 2023 (5.00 p.m. IST)** and the e-voting module will not be allowed beyond the said time and date. Once the vote on a resolution is cast by a member, the member shall not be allowed to change it subsequently.
- The voting rights of the Members shall be in proportion to their share in the paid-up equity share capital of the Company as on the Cut-off Date. A person, who is not a member as on the Cut-off Date, should treat this notice for information purpose only.
- To enable maximum participation in the e-voting process, the Company has made appropriate arrangements with Company's Registrar and Share Transfer Agent viz. Universal Capital Securities Private Limited, (RTA) for registration of e-mail addresses. The members may send their e-mail registration request to the Company at sapna.bhatia@se.com or to their respective Depository Participants (DPs) or to the RTA at gamare@uniseq.in.
- The Board of Directors have appointed Mr. Rupesh Agarwal, Managing Partner, failing him Mr. Shashikant Tiwari, Partner, M/s. Chandrasekaran Associates, Company Secretaries, as Scrutinizer to scrutinize the postal ballot e-voting.
- In accordance with MCA Circulars physical copies of the Postal Ballot Notice along with Postal Ballot Forms and pre-paid business reply envelopes will not be sent to the members for this postal ballot and the Company is providing to its members the facility to exercise their right to vote by electronic means through e-voting process provided by National Securities Depository Limited (NSDL) and the business shall be transacted through such e-voting system only.
- The Postal Ballot Notice is available on the website of the Company at www.schneiderelectricpresident.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com.
- The result of the e-voting shall be declared on or before **Monday, April 17, 2023** and will be hosted on the website of the Company at www.schneiderelectricpresident.com besides being communicated to the NSDL and RTA.
- To understand the process of e-voting, Members are requested to go through the notes to the Postal Ballot Notice or they may refer to the FAQs at www.evoting.nsdl.com or contact Ms. Pallavi Mhatre (Senior Manager), NSDL at 1800-1020-990 / 1800-224-430 or send request at evoting@nsdl.co.in.
- For any grievance or query, Members may write to Ms. Sapna Bhatia, Company Secretary at sapna.bhatia@se.com or to the RTA, at gamare@uniseq.in.

By Order of the Board

For Schneider Electric President Systems Limited

Date : March 15, 2023
 Place: Bengaluru

Sd/-
 Sapna Bhatia
 Company Secretary

SUNDARAM HOME
Revision of Interest Rates on Fixed Deposits / Renewals effective 16.03.2023 as follows

TERM IN months	REGULAR Rate of Interest % (p.a. at Annual rests for Regular Income Scheme and Cumulative Deposit Scheme)	SENIOR CITIZENS Rate of Interest % (p.a. at Annual rests for Regular Income Scheme and Cumulative Deposit Scheme)	TRUSTS Rate of Interest % (p.a. at Annual rests for Regular Income Scheme and Cumulative Deposit Scheme)
12	7.45	7.95	7.45
24	7.75	8.25	7.75
36	7.75	8.25	8.00
48	7.90	8.25	8.00
60	7.90	8.25	8.00

Quarterly Interest Payment option available for all terms.
 Monthly Interest Payment option available under 36/48/60 months deposit only.

Interest Compounded Annually • Minimum Deposit of ₹ 10,000/- per account. • Interest rates on existing deposits remain unchanged. • Trust deposits are specified investment under section 11(5)(iv) of Income-tax Act, 1961. • Senior Citizens - Completed 60 years of age on date of deposit / renewal.

This advertisement appears further to the statutory advertisement published by the Company in "Business Line" & "Makal Kura" on 28.07.2022.
 The text of the statutory advertisement is also printed on all application forms which may be referred to before investing in the Company's Deposit Schemes.

Sundaram Home Finance Limited
 Registered Office : 21, Patulus Road, Chennai - 600 002.
 Phone : (044) 2852 1181 (General), 2888 1780 / 2852 0391 / 2888 1781 (Deposits)
 Corporate Office : "Sundaram Towers", 46, Whites Road, Chennai - 600 014.
 Phone : (044) 2851 5267, Fax : (044) 2858 2235
 e-mail : depositorcare@sundaramhome.in Toll Free Number : 1800 572 1840
 Website : www.sundaramhome.in
 CIN : U65922TN1999PLC042759

LANCO VIDARBHA THERMAL POWER LIMITED (IN LIQUIDATION)
 CIN: U40100TG2005PLC045445
 Registered Office: Plot No. 4, Software Units Layout, Hitec City, Madhapur, Hyderabad - 500081, Telangana

8th E-AUCTION SALE NOTICE UNDER INSOLVENCY AND BANKRUPTCY CODE, 2016
 Notice is hereby given to the public in general under insolvency and Bankruptcy Code, 2016 and the regulations made thereunder that the assets of M/s Lanco Vidarbha Thermal Power Limited (in Liquidation) ("Corporate Debtor") is being proposed to be sold collectively / on parcel basis under Regulation 32 (a) to (d) of the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016, on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", "WHATEVER THERE IS" AND "WITHOUT RECOURSE BASIS" through e-auction platform. The said proposal for disposition is without any kind of warranties and indemnities. The bidding of the assets stated in the below table shall take place through online e-auction service provider, M/s National E-Governance Services Limited (NeSL) via website <https://nbiid.nesi.co.in/app/login>.

(Submission of Requisite Forms, Affidavits, Declaration etc. alongwith Refundable Deposit by the Prospective Bidder) From 16.03.2023 to 30.03.2023

Refundable Deposit Amount to be submitted alongwith Bid Application Form Rs. 3 Lacs, irrespective of the interest in number of lot(s) expressed for

Site visit / Inspection Date From 01.04.2023 to 03.04.2023

Last Date for Submission of EMD 06.04.2023 by 05.00 P.M.

Date and Time of Auction On 08.04.2023 tentatively from 03.00 P.M. to 05.00 P.M.

Sl. No.	Following group / lot of assets available for sale in e-auction:	Reserve Price (in INR)	EMD (in INR)
1.	Lot 5: GRP Pipes 1100 mm Diameter	41,55,300.00 Plus 18% GST	4,15,530.00
2.	Lot 6: Unit Auxiliary Transformer (16MVA 11/3.45KV)	1,01,33,100.00 Plus 18% GST	10,13,310.00
3.	Lot 7: 765 KV Switchyard Material	2,93,05,800.00 Plus 18% GST	29,30,580.00

All those applicants who have earlier submitted the Bid Application Form in the 3rd or 5th E-Auction pursuant to the Sale Notice dated 21st September, 2022 and Sale Notice dated 08th December, 2022 respectively need only to send an undertaking confirmation by email and hard copy that new schedule and terms & conditions of the 8th E-Auction Sale are acceptable to them. They should also indicate afresh the Lots for which they are now applying alongwith the Refundable Deposit of Rs. 3 Lacs.

Interested applicant may refer to complete 8th E-Auction Process Information Document containing details with respect to e-auction Bid Application Form, Declaration and Undertakings, Other Forms, Terms and Conditions with respect to the sale of assets and its online auction sale available on the e-auction platform <https://nbiid.nesi.co.in/app/login> and also on the website of the Corporate Debtor at www.lancovidarbha.com. The Liquidator has the right to accept or reject or cancel any bid or extend or modify any terms of the E-Auction at any time without assigning any reason. For any query regarding e-auction bidding, Contact: Mr. Neel Doshi at +91-9404006667 or Mr. P Sankar at +91-9980300883 E-mail: neel@nesi.co.in and for asset / sale related issues please contact Mr. Vijay Kumar Garg, Liquidator at +91-0611938833 or e-mail at liquidation_lvtp@sumedhamanagement.com or contact Ms. Sakshi Mehta at Mob: +91 7015658882.

Sd/-
 Vijay Kumar Garg
 Liquidator
 in the matter of Lanco Vidarbha Thermal Power Limited
 Reg. No. IBB/LIPA-002/IP-N00359/2017-18/11060

Res. Address: Flat No. 1402, Tower A, GPL Eden Heights, Sector 70, Dharuvar Road, Gurugram - 122101, Haryana.
 Project Specific Address for Correspondence: C/o Sumedha Management Solutions Private Limited, B-1/12, 2nd Floor, Safdarjung Enclave, New Delhi - 110029.
 Contact Number: 011-4195 4461/85
 Email ID (Process specific): liquidation_lvtp@sumedhamanagement.com
 Mobile No. +91 96111938833

Date : 16.03.2023 Place : New Delhi

IIFCL Asset Management Company Limited (IAMCL)
 CIN:U65991DL2012GOI233601
 Asset Management Company to IIFCL Mutual Fund (IDF), SEBI Regn. No. MF/0711/3/01
 Corporate Office- 5th floor, Block 2, Plate A, NBCC Tower, East Kidewai Nagar New Delhi-110023 Ph: 91- 11- 24665900-07
 E-mail- headoperation@iifclm.com Website- www.iifclm.com

RESULT OF BALLOT VOTING

This is with reference to the notice published on 1st February, 2023 announcing the decision taken by the Board of Trustees of IIFCL Mutual Fund (IDF) as the Trustees of IIFCL Mutual Fund (IDF) to prematurely wind up both the existing scheme(s) of IIFCL Mutual (IDF) i.e., IIFCL Mutual Fund Infrastructure Debt Fund Series I & IIFCL Mutual Fund Infrastructure Debt Fund Series II, pursuant to Regulation 39(2)(a) of the SEBI (Mutual Funds) Regulations, 1996 ("Mutual Funds Regulations"). Pursuant to Regulation 39(3) and 41 of SEBI (Mutual Funds) Regulations, 1996 and any other applicable laws, the IIFCL Mutual Fund (IDF) conducted voting on Ballot Paper for seeking approval of unitholders in respect of the winding up of the IIFCL Mutual Fund Infrastructure Debt Fund Series I & IIFCL Mutual Fund Infrastructure Debt Fund Series II in their respective meetings held on 15th March, 2023. The details of results based on the Scrutinizer Report dated 15th March, 2023 are as follows:

RESOLUTION NO. 1 Approval of unit holders for winding-up of the IIFCL Mutual Fund Infrastructure Debt Fund Series I pursuant to the decision taken by the Board of Trustees of IIFCL Mutual Fund (IDF).

Particulars	No. of Votes	Total No. of Units	Total Net valid votes (in %)
Total No. of Votes Received	3000	3000	100
Less - Invalid Votes (if any)	0	0	0
Votes in favor of Resolution	3000	3000	100
Votes against the resolution	0	0	0
Result	Resolution passed.		

RESOLUTION NO. 1 Approval of unit holders for winding-up of the IIFCL Mutual Fund Infrastructure Debt Fund Series II pursuant to the decision taken by the Board of Trustees of IIFCL Mutual Fund (IDF).

Particulars	No. of Votes	Total No. of Units	Total Net valid votes (in %)
Total No. of Votes Received	1100	1100	100
Less - Invalid Votes (if any)	0	0	0
Votes in favor of Resolution	1100	1100	100
Votes against the resolution	0	0	0
Result	Resolution passed.		

On behalf of Board of Trustees of IIFCL Mutual Fund (IDF)
 Date: 15.03.2023 Sd/-
 Place: New Delhi Chairman

As a part of Go Green Initiative, unit holders are encouraged to register/update their e-mail id and mobile number with us to support paper-less communications.
 Mutual Fund investments are subject to market risks, read all the scheme related documents carefully.

ICICI Prudential Asset Management Company Limited
 Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001.
 Corporate Office: One BKC, 13th Floor, Bandra Kurla Complex, Mumbai - 400 051.
 Tel.: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100, Website: www.iciciprudent.com,
 Email id: enquiry@icicipruamc.com
 Central Service Office: 2nd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel: 022 2685 2000 Fax: 022 26868313

Notice to the Investors/Unit holders of ICICI Prudential Value Discovery Fund (the Scheme)

Notice is hereby given that ICICI Prudential Trust Limited, Trustee to ICICI Prudential Mutual Fund has approved the following distribution under Income Distribution cum capital withdrawal option (IDCW option) of the Scheme, subject to availability of distributable surplus on the record date i.e. on March 20, 2023*:

Name of the Scheme/Plans	Quantum of IDCW (₹ per unit) (Face value of ₹ 10/- each) ^{5#}	NAV as on March 14, 2023 (₹ Per unit)
ICICI Prudential Value Discovery Fund		
IDCW	3.75	32.00
Direct Plan - IDCW	3.75	77.97

The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower depending upon the extent of distributable surplus available on the record date under the IDCW option of the Scheme.

Subject to deduction of applicable statutory levy, if any

* or the immediately following Business Day, if that day is a Non - Business Day.

The distribution with respect to IDCW will be done to all the unit holders/beneficial owners whose names appear in the register of unit holders/Statement of beneficial owners maintained by the Depositories, as applicable under the IDCW option of the Scheme, at the close of business hours on the record date.

It should be noted that pursuant to payment of IDCW, the NAV of the IDCW option of the Schemes would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

For ICICI Prudential Asset Management Company Limited
 Place: Mumbai Sd/-
 Date : March 15, 2023 Authorised Signatory
 No. 008/03/2023

To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit www.iciciprudent.com

Investors are requested to periodically review and update their KYC details along with their mobile number and email id.

To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness Programs across the country. To know more about it, please visit <https://www.iciciprudent.com> or visit AMFI's website <https://www.amfiindia.com>

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

YARN SYNDICATE LIMITED
 Registered Office: 86/24, S Banerjee Road, 1st Floor, Flat No. 2, Kolkata, West Bengal, 700014
 Tel. No. +91- 033-22810270; E-mail: ys@yarnsyndicate.in Website: www.yarnsyndicate.in
 CIN: L51109WB1946PLC013842

IN TERMS OF REGULATION 18(12) OF THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (SUBSTANTIAL ACQUISITION OF SHARES AND TAKEOVERS) REGULATIONS, 2011, AND SUBSEQUENT AMENDMENTS THEREOF.

This Post Offer Advertisement is being issued by Kunvarji Finstock Private Limited ("Manager to the Offer") on behalf Mr. Ravi Niranjana Pandya ("Acquirer") in connection with the Offer made by the Acquirer to acquire up to 9,75,000 Equity Shares having a Face Value of Rs. 10.00/- each of Yarn Syndicate Limited ("Target Company") representing 26.00% of the Equity Share Capital of the Target Company at Rs. 14,00/- (Rupees Fourteen Only) per Equity Share, in compliance with Regulation 18(12) of Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 and subsequent amendments thereof. The Detailed Public Statement ("DPS") with respect to the aforementioned Offer was made on November 24, 2022, in Financial Express (English), Mumbai Lakshdeep (Marathi), Duronto Barta (Bengali) and Jansatta (Hindi).

1.	Name of the Target Company	: Yarn Syndicate Limited
2.	Name of the Acquirer	: Ravi Niranjana Pandya
3.	Name of the Manager to the Offer	: Kunvarji Finstock Private Limited
4.	Name of the Registrar to the Offer	: Cameo Corporate Services Limited
5.	Offer details a) Date of Opening of the Offer b) Date of Closing of the Offer	: Wednesday (February 15, 2023) : Tuesday (February 28, 2023)
6.	Date of Completion of Payment of Consideration and communication of Rejection/Acceptance	: Wednesday (March 15, 2023)

Details of Acquisition:

Sr.	Particulars	Proposed in the LoF	Actuals
1.	Offer Price (in Rs.)	14.00/- (Rupees Fourteen Only)	14.00/- (Rupees Fourteen Only)
2.	The aggregate number of shares tendered	9,75,000 Equity Shares	100 Equity Shares
3.	The aggregate number of shares accepted	9,75,000 Equity Shares	100 Equity Shares
4.	Size of the offer (Number of Equity Shares multiplied by Offer Price per Equity Share)	Rs. 1,36,50,000/- (Rupees One Crore Thirty-Six Lakh Fifty Thousand Only)	Rs. 1,400/- (Rupees Fourteen Hundred Only)
5.	Shareholding of the Acquirer before Public Announcement • Number • % of Equity Share Capital	0 0.00%	0 0.00%
6.	Shares agreed to be acquired by way of a Share Purchase Agreement (SPA) • Number • % of Equity Share Capital	13,13,546 35.03%	13,13,546 35.03%
7.	Shares acquired by way of Open Offer • Number • % of Equity Share Capital	0 0.00%	100 0.01%
8.	Shares acquired after Detailed Public Statement (DPS) • Number • % of Equity Share Capital • Price of the Shares acquired	NI NI Not Applicable	NI NI Not Applicable
9.	Details	Pre Offer	Post Offer
		No. of Shares	% of Equity Share Capital
	Pre & Post Offer Shareholding of the Acquirer	0	0.00%
	Post-Offer Shares held by existing Promoter/Promoter group	22,08,223	58.89%
		8,94,677	23.86%
10.	Details	Pre Offer	Post Offer
		No. of Shares	% of Equity Share Capital
	Pre & Post Offer Shareholding of the Public	15,41,777	41.11%
		15,41,677	41.10%

The Acquirer accepts full responsibility for the information contained in this Post Offer Advertisement and also for the obligations under SEBI (SAST) Regulations, 2011.

A copy of this Post Offer Advertisement will be available on the websites of SEBI and BSE Limited.

Capitalized terms used in this advertisement, but not defined herein, shall have the same meanings assigned to such terms in the Letter of Offer and physical dispatched on February 06, 2023, and February 08, 2023.

ISSUED BY THE MANAGER TO THE OFFER ON BEHALF OF THE ACQUIRER

KUNVARJI FINSTOCK PRIVATE LIMITED
 Block B, First Floor, Siddhi Vinayak Towers, Off S. G. Highway Road, Mouje Makarba, Ahmedabad, Gujarat - 380051
 CIN: U65910GJ1986PTC008979
 Contact Person: Mr. Niraj Thakkar/ Mr. Ronak Dhruve
 Tel No.: +91 79 6666 9000 | F: +91

ठाणे जिल्ह्यातील दीडशे विद्यार्थ्यांना 'महाज्योती' मार्फत मिळाले टॅबलेट व सिमकार्ड

ठाणे, दि. १५ : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थे (महाज्योती) मार्फत जेईई/निट/एमएचटी-सीईटीचे प्रशिक्षण घेण्याच्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट व डाटा सिमकार्ड देण्याची योजना राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने जिन्हाधिकारी अशोक शिन्गारे यांच्या हस्ते जिल्ह्यातील १५३ विद्यार्थ्यांना टॅबलेट व डाटा सिमकार्ड वाटप करण्यात आले. इतर मागासवर्ग, व्हीजेनटी व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाज्योतीच्या वतीने टॅबलेट व सीमाकार्ड वाटप करण्यात येत आहे. त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील २३१ विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळणार असून त्यातील १५३ विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात टॅबलेट वाटप करण्यात आले. यावेळी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त समाधान झंजाळे, प्र. जिल्हा माहिती अधिकारी नंदकुमार ब. वाघमोरे आदि उपस्थित होते. यावेळी जिन्हाधिकारी महोदयांनी विद्यार्थ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन उच्च शिक्षणात भारी घेण्याचे स्वप्न पाळकाचे रचण साकार करण्याचे आव्हान केले. ज्ञानाचे अमृतकण शोधण्यासाठी मुम्हाला या टॅबली मदत होणार असून याचा वापर करून जगाशी जोडले जाता येईल. मात्र, त्याचा वापर हा आपल्या ज्ञानवर्धनासाठी करण्यात यावे. इतरनेल्या युगात उपलब्ध असलेल्या माहितीच्या महाजालाचा उपयोग आपल्या ज्ञानात, कौशल्य विकासात करण्याचा सल्ला जिन्हाधिकारी श्री. शिन्गारे यांनी दिला.

सहाय्यक आयुक्त झंजाळे यांनीही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पत्र मागदर्शन केले. तसेच यापसंगी विद्यार्थी व त्यांचे पालक यांनीही आपले मनोगत व्यक्त करिते शासनाच्या या योजनेतून विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट व डाटा सिमकार्ड दिल्याबद्दल शासनाचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यालय अधीक्षक वर्षा बिलोरे यांनी केले. यावेळी समाज कल्याण निरीक्षक अभिजित शिंदे, यांच्यासह कर्मचारी तसेच विद्यार्थी पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

TENDER NOTICE
Sealed Bids are invited for terrace parapet wall & Coping, A & B wing OHWT waterproofing work for "Chandivali Sharadha Co-Op Hsg Soc. Ltd.", situated at Opposite Sinhgad College, Bldg No 3, Mhada - Colony, Chandivali (Powai), Mumbai - 400 072 from reputed Contractor.
Contractor can visit the society terrace for measurement from 16 March 2023 to 20 March 2023 and submit final offer in society office on or before 21 March 2023 up to 18:00 Hrs. Sd/-
Secretary
Shree Jagannath Yadav -9930587308
"Chandivali Sharadha Co - Op. Hsg. Soc. Ltd."
For more details Contact – Latesh S. Sankecha, Consulting Structural Engineer call: 9403244399

PUBLIC NOTICE
By this public notice in general I Mrs. Janet Coelho inform that I have lodged a missing document no. 101, First Floor, Garden Palace Chs Ltd. Vakola Masjid, Santacruz (E) Mumbai 400055. I purchased the said flat from Mrs. Scholastica Rebello vide agreement for sale dated 23/03/2007 and duly registered the said document no. 101/2007. I say that I have misplaced the earlier two original chain of agreements for the above mentioned flat which is not traceable till date i.e. Agreement for sale executed between Mrs. Bernedette Mary Souza And Mrs. Eastern Construction Co by an agreement for sale dated 19/04/1989 and duly registered with sub registrar office at Bandra vide registration number P-4564/89, and the second agreement for sale executed between Mrs. Bernedette Mary Souza and Smt. Scholastica Rebello by agreement for sale dated 18/07/1994, duly registered with sub registrar office at Bandra vide registration no.4552/94, and accordingly I have lodged a missing complaint of the said misplaced agreements at the Vakola Police Station vide missing complaint no. 20777/2023 dated 07/03/2023. If any person/persons/financial institutions having found the said misplaced original chain of agreements and/or having any rights over the said premises pertaining to the said misplaced original chain of agreements, hereby instructed to surrender the same and/or raise the rights, along with all the relevant documents at my above mentioned address within period of fifteen days from the date of publication of this notice if any person/persons/financial institutions do not surrender the said misplaced original chain of agreements and/or raise any objections within the stipulated period, it is presumed that the person/persons/institutions waive their rights upon the said premises and it is declared that the said premises is free from all encumbrances, the objections will not be considered which will be received after stipulated period, please take note of it.
Date - 16/03/2023 MRS JANET COELHO 98209 35380

PUBLIC NOTICE
NOTICE IS HEREBY GIVEN THAT (1) MR. MAHENDRA CHANDUL PAREKH, (2) MRS. HITIKSHA BHARAT MEHTA, (3) MRS. JAGRUTIBEN VIKRAMBHAI DAMANI, (4) MRS. ALPA NARESH SHAH, and (5) MRS. VIJAYA U. MEHTA, having acquired Flat No.605, 6th floor, B wing, paradise Tower Bldg. No.3 Co.Op.Hsg. Soc.Ltd., Paradise Tower, lying being and situated at Survey No.88A, 369 B/3.4, Hissa No. 1.2.4, at Behind New Viva College, Bolinj, Virar West, Tal.Vasai, Dist. Palghar, 401303, have applied for transfer the aforesaid flat admeasuring 57.04sq. mtrs. carpet area, from the name of (1) MR. CHANDUL VIRCHAND PAREKH and (2) MR. MAHENDRA CHANDUL PAREKH to the name of MR. MAHENDRA CHANDUL PAREKH, MR. CHANDUL VIRCHAND PAREKH has expired on 07-12-2021. MRS. INDRAMATI CHANDUL PAREKH has also expired on 15-01-2023. MR. CHANDUL VIRCHAND PAREKH is father of Nos.1 to 5 aforesaid. Any person having any claims on or to the above said Flat No.605, 6th floor, B Wing, Admeasuring 57.04sq. mtrs. Carpet area, paradise Tower Bldg.No.3 Co.Op. Hsg.Soc.Ltd., Paradise Tower, at Behind. New Viva College, Bolinj, Virar West, Tal.Vasai, Dist. Palghar, 401303 or any part thereof by way of sale, lease, lien, inheritance, possession, attachment, lis pendence, mortgage, charge, Gift or otherwise howsoever are hereby requested to make the same be known with copy of supporting documents to the undersigned at 37, Meghdoot, opp.Virar Rly, SIn.Virar (w), Tal.Vasai, Dist. Palghar within 14 days from the date of publication hereof, failing which the same shall be constructed and accepted that there does not exist any such claims and/or the same shall be construed as having been not existent/waived.
Sd/-
Dated : 16.03.2023 B.C.SOLANKI (ADVOCATE)
Place : Virar

TATA
टाटा कॅपिटल फायनान्सियल सर्व्हिसेस लिमिटेड
नोंदणीकृत कार्यालय, १२ वा मजला, टॉवर ए, चैनिनगला विज्ञानस पार्क, गणपतराव कदम मार्ग, लोखर परळ, मुंबई-४०००१३. मोबाईल - ९००८४६३०४

मागणी सूचना
सिक्युरिटीयेशन अॅन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल अॅसेट्स् अॅन्ड एफकोसॅमेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटेस्ट अॅन्ड, २००२ च्या कलम १३(१) (कायदा) सहाचिता सिक्युरिटी इंटेस्ट (एफकोसॅमेन्ट) रूल्स, २००२ (अंतिमविव) च्या नियम ३ अन्वये
ज्याअर्धी खालील स्वाक्षरीकरता हे टाटा कॅपिटल हौसिंग फायनान्स लिमिटेड (टीसीएफएल) चे कायद्यान्वये प्राधिकृत अधिकारी आहेत आणि कलम १३(१) सहाचिता अधिनियम नियम ३ अन्वये प्राप्त असलेल्या अधिकाऱात यांनी कायद्याच्या कलम १३(१) अन्वये वापुचीच सविस्तर मागणी सूचना विवितरित केली होती. या मागणी सूचनेनुसार खाली दिलेल्या तपशिलाप्रमाणे संबंधीत सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसात संबंधीत मागणी सूचनेत नमुद रकमेचा भरण करण्यास कर्जदार/सहकर्जदार/तारणकर्ता (कर्जदारसह संबंधित एकाचि किंवा सर्व पैकेपणी)/कार्यकारी वासदार/कार्यकारी प्रतिनिधी यांनी कळविण्यात आले होते. सदर सूचनेच्या अति रिक्तर्डी पोस्ट ए.डी.ने पाठविण्यात आले होते आणि खालील स्वाक्षरीकरत्यांक उल्लेख आहेत आणि सरद कर्जदार/कायदेदारी वासदार/कार्यकारी प्रतिनिधी यांनी जर इच्छा असल्यास त्यांनी कोणत्याही कामकाजाच्या दिवशी साधारण कार्यालयीन वेळीत खालील स्वाक्षरीकरत्यांकून संबंधीत पत्र प्राप्त करावी. बरिल संदर्भित पुन्हा एकदा येथे सरद कर्जदार/कार्यकारी वासदार/कार्यकारी प्रतिनिधी यांना येथे सूचना देण्यात येत आहे की, त्यांनी रकम पूर्णपणे जमा होईपर्यंत आणि/किंवा मुलमतेविरत सरद कर्जदाराविरत नियम-दित इतर दलावळे/लेखी कारणांमा व कर्ज कारणांमासह खाली नमुद केलेल्या संबंधीत तारखेपासून पुढील व्यासासह एकत्रित त्यांच्या नावावरून दिलेल्या रकमेचा भरण संबंधीत सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसात टीसीएफएलकडे करावा. कर्जचा पुनर्भाग म्हणून प्रथिभूती स्वरुपाचा सरद कर्जदाराविरत टीसीएफएलकडे खालील प्रित्तसू मालमना ताण देण्यात आली होती.

अ. क्र.	कर्ज खाते क्र.	कर्जदार/कार्यकारी प्रतिनिधी कार्यालयीन वासदाराचे नाव रकम	खालील तारखेला तयार करावयाची रकम	मागणी सूचना दिनांक
१	१०१०००११ १०१०००११	(१) श्री. सारा अ. कोर्गी, (२) श्री. सारिका कोर्गी आणि (३) श्री. सारिका अन्ना कोर्गी (सुविता मोरार रेडे) पत्ता २०१ अंतीली ओ.बी.डी. को-ऑप. ही.सो. लि. फ्लॉर नं. १, सान्नावा, नवी मुंबई-४०००५५, तुला पत्ता : फ्लॉर नं. २०३, अंतीली ओ.बी.डी-आय ही.सो. लि. फ्लॉर नं. १, बाजुला सान्नावा रणे येथे, सान्नावा, नवी मुंबई.	₹. ५५,६८,०२५/- (पणे) पंचसह लाख पणसहस्र हजार (पाच लाख)	०३/०२/२०२३
२	७७२८२२४	(१) प्रभाज नितिन शाह (२) नितिन विठ्ठल शाह आणि (३) ने. पुत्रा प्रभाज साद श्री सन्याज नितिन शाह नावा करील व १/२ भाग, नित शाही अपार्टमेंट बुकनगर, कल्याण नॉक ऑफ इंडिया, कल्याण (५) अणे, महापूर ४२१, ३०१ तुला पत्ता, लक्ष्मणनगर नं. १, धात्री लक्ष्मणनगर समान, फिक्कीली अपार्टमेंट, फिक्कनगर, फिक्कीली नॉक रोड, कल्याण (५) अणे, महापूर-४२१३०१.	₹. ८२,५८,२०२/३८/- (पणे) वरचे कोणीही रकम इतर वरचे बाबत आणि कोणत्याही अर्थी येणे)	०७/०२/२०२३
प्रित्तसू मालमतेचे वर्गन फ्लॉर क्र. २०३, तुला मजला शेकड्या ५६,४१ चौ.मी. फ्लॉर २०३ येथे अंतर्गत अपार्टमेंट ओ.बी.डी. को-ऑप ही.सो. लि. फ्लॉर क्र. १, सान्नावा, नवी मुंबई तालुका फिक्का ठाणे.				
३) प्रभाज नितिन शाह (२) नितिन विठ्ठल शाह आणि (३) ने. पुत्रा प्रभाज साद श्री सन्याज नितिन शाह नावा करील व १/२ भाग, नित शाही अपार्टमेंट बुकनगर, कल्याण नॉक ऑफ इंडिया, कल्याण (५) अणे, महापूर ४२१, ३०१ तुला पत्ता, लक्ष्मणनगर नं. १, धात्री लक्ष्मणनगर समान, फिक्कीली अपार्टमेंट, फिक्कनगर, फिक्कीली नॉक रोड, कल्याण (५) अणे, महापूर-४२१३०१.				
बेसमंत गावा क्र. १, बेसमंत मजला, शेकड्या सुमारे १४४० चौ.फु. फ्लॉर २०३, फ्लॉर २०३ अंतर्गत अपार्टमेंट को-ऑप होमोसि. (निं.सो.) जमीन फ्लॉर नं. १, हिस्सा क्र. ५, पत्रा फिक्का पत्र, तालुका कल्याण, फिक्का ठाणे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकाच्या स्वामित्वा, कल्याण फिक्का.				
दिनांक : १६-०३-२०२३ दिनांक : मुंबई महापूर				
अधिकृत अधिकारी टाटा कॅपिटल फायनान्सियल सर्व्हिसेस लिमिटेड				

वकील अॅन्ड ए.ए.पाटील
जाहीर नोटीस
वसई येथील ना.ओ.एस.एस.जॅन्व्याल, दिवाणी न्यायाधिक क.स्तर, वसई यांचे न्यायालयाने दिवाणी वादा क्र.१३२/२०१७ नि.क्र.: ४४ ने.ता.: ३०/०३/२०२३

मे.निर्माती डेव्हलपर्स लॅफ्ट चुही वलंक...बावी
रिड्ड
मंगला रमेश पटेल ... मतिवावी
प्रति,
मंगला रमेश पटेल
पत्ता:-अ/५०३, विजय पार्क, शांती अपार्टमेंट समोर, मधुरावास रोड, कांदीवली (परिसर) मुंबई-४०००६७
ज्या अर्धी सदरचे वादी धांणी ने.दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) वसई यांच्या कोर्टात प्रस्तुतला दिवाणी वादा क्र.१३२/२०१७ दाखल केला आहे व दावा दुरुस्तीच्या अर्जावर प्र.वादीस नोटीस काढली आहे व त्याअर्धी असे जाहीर करण्यात येते की, सदरहू विशेष दिवाणी दावामध्ये, मतिवादी यांच्यावर प्रत्यक्ष नोटीसाची बजाणी झालेली नसल्यामुळे ही जाहीर नोटीस प्रसिद्ध करित आहेत. तरी सदर प्रतिवादी अन्व त्यांचे प्रतिनिधी त्यांची बाजू मांडण्यासाठी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत उपरनिर्दिष्ट प्रकरणी सामील होऊन आपले लेखी म्हणणे नोंदवावे आणि तसेच या लेखावरून असे कळविण्यात येते की सदरहू सुदतीत आपले लेखी म्हणणे न आल्यास न्यायालय वादीचे म्हणणे ऐकून प्रस्तुतच्या अर्जात आदेश करण्यात येईल. याची संबंधीतानी नोंद घ्यावी. सदर प्रकरणी पुढील तारीख ३०/०३/२०२३ रोजी रोजी नेमण्यात आली आहे.
आज दि.१७/०३/२०२३ रोजी माझ्या सहीनीशी व न्यायालयाच्या शिक्क्यानिशी दिली.
शिक्का
इड्डुमावरुन सही/सह अधिकक दिवाणी न्यायालय क.स्तर, वसई

PUBLIC NOTICE
Notice is hereby given to the public at large that, late MRS. DOLOROSA (DOLLY) VALERIANA FERNADES, who passed away on 03.07.2017, intestate and was owner of a Flat No.202, in the building known as 'Marble Arc' situated at Cross Road No.3, Near Silver Coin Hotel, I.C. Colony, Borivali (West), Mumbai-400103, leaving behind her MR. JOHN FERNANDES, (since Deceased) died on 17.08.2020, hence only surviving legal heirs as 1) Mrs. DEBORAH SYLVIA RODRIGUES (Married Daughter) and 2) Mr. JENSON FERNANDES, (Son) as her legal heirs of said flat. On behalf of my clients, 1) Mrs. DEBORAH SYLVIA RODRIGUES, and 2) Mr. JENSON FERNANDES, the undersigned advocate hereby invites claims or objections if any, against or in the said property or any part or heirship, thereof by anyone are hereby required to intimate the same to undersigned advocate alongwith the relevant documents to support their claims/objections within 14 days from the date of publication of this notice, failing which, we will presume that no such claim or objection or dispute on legal heirship exist and both are to be declared as the only surviving legal heirs and claimant of deceased property and their names will be recorded in the Society records as members of the Society and entries will be recorded in the share certificate accordingly in names of 1) Mrs. DEBORAH SYLVIA RODRIGUES, without reference to any such claim or claims and the same will be considered as waived or abandoned.
Date: 16.03.2023
Place: Mumbai
Sd/-
Ajit Upadhyay
Advocate, High Court, B-4, 213, Rajasheer Shopping Center CHS Ltd., Opp. Railway Station, Mira Road (East), Mumbai-400066

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

YES/BANK येस बँक लिमिटेड
नोंदणीकृत कार्यालय: येस बँक हाऊस, पश्चिम दुर्गाती मार्गाने, सांतक्रुझ (पूर्व), मुंबई-४०००५५.
शाखा कार्यालय: १५वा मजला, एमएअर रोड, रिलेफ्लेव्हेर डेक पार्क, कस्तूरब सिटी कॅम्पस, फ्लॉर क्र. ३१, ठाणे, बेलापुर रोड, पोली, नवी मुंबई - ४०० ७०८.

सरफायसी कायद्याच्या कलम १३(२) अन्वये सूचनेचे प्रकाशन

येथे सूचना देण्यात येत आहे की, खाली नमुद कर्जदार/तारणकर्ता यांनी बँकेकडून घेतलेल्या कर्जा सुविधेची मूल रकम व व्याज भरणे करण्यात कसू केलेली आहे आणि त्यांचे खाते नॉन-परफॉर्मिग अॅसेटमध्ये (एनपीए) वॉक्युट करण्यात आले आहे. त्यांना सिक्युरिटीयेशन अॅन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल अॅसेट्स् अॅन्ड एफकोसॅमेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटेस्ट अॅन्ड २००२ (सरफायसी कायदा) च्या कलम १३(१) अन्वये त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर सूचना विवितरित करण्यात आली होती ती नॉ-पोहोच होतात पुन्हा प्राप्त झाली. म्हणून सरद कार्यालयीन पुन्हा सुचित करण्यात येत आहे. बरिल बाबत खालील नमुद कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार/तारणकर्ता यांना जाहीर सूचना देण्यात येत आहे आणि सरद सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसात नमुद केलेली रकमेची रकम तसेच पुढील वाचर जमा करावयाचे कळविण्यात येत आहे आणि अन्वयात सरफायसी कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) अन्वये ६० दिवसांच्या समाप्तीनंतर पुढील कारवाई केली जाईल.

अ. क्र.	कर्ज खाते क्रमांक	कर्जदार, सहकर्जदारचे नाव	१३(२) सुचनेनुसार धक्काकी	सूचना तारीख
१	AFH00680004122	श्री. धनेश्वर गोड	₹. २८,०२,२०२३	३०.०३.२०२३
२	AFH00680000375	श्रीमती उमेरा हमीद फारुकि श्रीमती हुसना हमीद फारुकि श्रीमती अश्वत्थामाजि फारुकि	₹ ११,७६,७६९.४८	३०.०३.२०२३
३	AFH000100939629	श्री. मोहनमद इमरान खान श्रीमती अंजिना बेगम इमरान खान श्री. अश्वत्थ करीम खान	₹. २८,०२,२०२३ ₹२,३१,८०३.६७	३०.०३.२०२३
४	AFH006801258776	श्री. अहजानिद आबासुदीन श्रीमती अफसना बेगम	₹. ६,७९,१२२.६६	३०.०३.२०२३
५	AFH000100287869	श्री. जवायरी राजे श्रीमती परश्वरत उमा रामकांत	₹. २८,०२,२०२३ ₹५,५०,६६०.१५	३०.०३.२०२३
६	AFH006800008000	श्री. दिनेश जवनासराय महातो श्री. जवनासराय व महातो श्रीमती गणपती देवी जवनासराय महातो	₹. २८,०२,२०२३ ₹१,५७,५६५.२७	३०.०३.२०२३
७	AFH000100689452	श्री. अर्जुनालाल पाटीलराव रावठ श्रीमती मुनिवा अर्जुनालाल रावठ	₹. २८,०२,२०२३ ₹०,४२,०००.५९	३०.०३.२०२३
८	AFH000100689452	श्री शाहाराजराव विठ्ठलकरा श्रीमती कामरामदेवी सस विठ्ठलकरा	₹. २८,०२,२०२३ ₹१,०१,१०५.११	३०.०३.२०२३
९	MOR000100949560	जगन प्रविण गारा धारा गारा प्रविणचंद्र जीवनासराय गारा	₹. ०९,०३,२०२३ ₹०,३०,६११.११	३०.०३.२०२३
१०	AFH000100926118	जगदाम अली शेख पद्मिणी मोहन कांबळे	₹. ०९,०३,२०२३ ₹१,११,३६६.६१	३०.०३.२०२३
११	AFH006800792447	निलेश वरभू राऊत श्रीमती नेजवी निलेश राऊत सुभाष वरभू राऊत	₹. ०९,०३,२०२३ ₹१,०९,२३६.५०	३०.०३.२०२३

तारण मालमतेचे प्रथिभूती हित/प्रथिभूतीचे वर्गन/पत्ता: फ्लॉर क्र. १०२, पहिला मजला, ए. विंग, इमारत क्र. ६, सेक्टर क्र. ६, डीएम सिटी, बोईंग प्लॅट - ४०१४०२
तारण मालमतेचे प्रथिभूती हित/प्रथिभूतीचे वर्गन/पत्ता: फ्लॉर क्र. २०५, शेकड्या ७७५ चौ.फु. (कोरॅट क्षेत्र), २ वा मजला, श्री विंग, श्री सिटीनियसक रिजिडन्सी, सर्व्हे क्र.४९, हिस्सा क्र.५२ व ५३, पालेगाव, गोळी हॉलिवूडवड, एमआयडीसी, अंबेनाथ पुरव-४२१४०९.
तारण मालमतेचे प्रथिभूती हित/प्रथिभूतीचे वर्गन/पत्ता: फ्लॉर क्र. १०१, पहिला मजला, बिल्डिंग क्र. ६, साई कॉम्प्लेक्स, अमन बवन काद, गावा मान, विंगमंड अडक, नवा बोईंग पुर, पाचर ४०१४०४
तारण मालमतेचे प्रथिभूती हित/प्रथिभूतीचे वर्गन/पत्ता: फ्लॉर क्र. १०५, ४वा मजला, ए. विंग, माऊली हॉलिवूड प्रेम नगल्या समोर, रावड खर्च अडक, खोतवा, पार्लेस कडवा, ठाणे पश्चिम ४००६०५.
तारण मालमतेचे प्रथिभूती हित/प्रथिभूतीचे वर्गन/पत्ता: फ्लॉर क्र. १०४, ६वा मजला, डेड-५, सेक्टरस फ्लॉर सिटी २, गाव अकलने, कर्जत ४१००१२
तारण मालमतेचे प्रथिभूती हित/प्रथिभूतीचे वर्गन/पत्ता: फ्लॉर क्र. १०३, ६वा मजला, ई विंग, आर्य व, कर्णभूमिका पार्किंग, मोसले नगर, शिराव रोड, गाव शिराव, सर्व्हे क्र. ७३, हिस्सा क्र. १ व २, बदनापुर पूर्व, तालुका अंबेनाथ - ४२१४०३
तारण मालमतेचे प्रथिभूती हित/प्रथिभूतीचे वर्गन/पत्ता: फ्लॉर क्र. ८०३, ६वा मजला, ई विंग, आर्य व, कर्णभूमिका पार्किंग, मोसले नगर, शिराव रोड, गाव शिराव, सर्व्हे क्र. ७३, हिस्सा क्र. १ व २, बदनापुर पूर्व, तालुका अंबेनाथ - ४२१४०३
तारण मालमतेचे प्रथिभूती हित/प्रथिभूतीचे वर्गन/पत्ता: फ्लॉर क्र. १०४, २ वा मजला, ए. विंग, श्री सिटीनियसक अपार्टमेंट, बोडॉलिन नाका, विंग रिफर, विल्हा पाचर - ४०१३०३

याबुदे तुमच्या लक्षात आणून देण्यात येत आहे की, सरफायसी कायद्याच्या कलम १३(८) अन्वये विक्री किंवा हस्तांतरणाकारिता निश्चित तारखेनुसार कोणत्याही वेळी आम्हाला आलेले सर्व खर्च, शुल्क इत्यादीसह एफकेडी अन्वयेची रकम जमा केल्यास प्रथिभूती मालमतेची विक्री किंवा हस्तांतरण आम्हालादे करेते जाणार नाही आणि प्रथिभूती मालमतेच्या विक्री किंवा हस्तांतरणाकारिता आम्हालादे पुढील कारवाई केली जाणार नाही.

मही/-
प्राधिकृत अधिकारी
येस बँक लिमिटेडकारिता

श्रीराम फायनान्स लिमिटेड
नोंदणीकृत कार्यालय: श्री टॉवर्स, फ्लॉर क्र.१४ए, साऊथ फेज इन्स्टीटयल इस्टेट, गिंडी, चेन्नई-६०००३२. शाखा कार्यालय: सांलितियर कॉर्पोरेट पार्क, इमारत क्र.७, ७७२, ७वा मजला, गुरु हरगोविंदजी मार्ग, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३. वेबसाईट:www.shriramfinance.in

वास्तविक ताबा सूचना
टीप: हे कळविण्यात येते की, श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेडचे एनसीएलटी, चेन्नईच्या आदेशानुसार श्रीराम ट्रांसपोर्ट फायनान्स लिमिटेडमध्ये प्राधिकृत करण्यात आले आहे. त्यानंतर श्रीराम ट्रांसपोर्ट फायनान्स लिमिटेडचे नाव बदलून श्रीराम फायनान्स लिमिटेड असे ३०.११.२०२२ पासून ३०.११.२०२२ रोजी नाव बदलण्याच्या अनुषंगाने डन्कोर्पोरेशन प्रमाणपत्राद्वारे करण्यात आले. ज्याअर्धी, खालील स्वाक्षरीकरता हे सिक्युरिटीयेशन अॅन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल अॅसेट्स् अॅन्ड एफकोसॅमेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटेस्ट अॅन्ड २००२ (सरद कायदा) अंतर्गत श्रीराम फायनान्स लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटेस्ट (एफकोसॅमेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकारांतर्गत सरद मागणी सूचनेत नमुद रकम जमा करण्याकरिता तक्त्यात दिल्याप्रमाणे तपशिलानुसार कर्जदार/सहकर्जदार/तारणकर्ता यांना दिनांक २६.०४.२०२१ रोजी मागणी सूचना विवितरित केली होती. कर्जदार/सहकर्जदार/तारणकर्ता यांनी वर नमुद केलेली रकम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/सहकर्जदार/तारणकर्ता व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, एमएफएलचे प्राधिकृत अधिकारी असलेल्या खालील स्वाक्षरीकरत्यांनी सिक्युरिटीयेशन अॅन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल अॅसेट्स् अॅन्ड एफकोसॅमेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटेस्ट अॅन्ड २००२ (सरफायसी कायदा) च्या कलम १३(४) सहाचिता सिक्युरिटी इंटेस्ट (एफकोसॅमेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकारांतर्गत मालमतेचा वास्तविक ताबा घेतलेला आहे.

कर्जदाराचे नाव व पत्ता	मागणी सूचनेनुसार देय रकम	मालमतेचे वर्गन
१. सुहास मोहन लवेकर सी/७२, श्रीकृष्ण भवन, तळमजला, जहांगीर मेरवानजी स्ट्रीट, केईएम हॉस्पिटल समोर, परळ, मुंबई-४०००१२.	दिनांक २७.०४.२०२१ रोजी लावद मुल्यांकन रकमेनुसार देय रकम रु.९३,०५,९६०/- (व्याजव लाख पाच हजार नऊशे साठ फक्त) अधिक वर नमुद केलेल्या कर्ज काराच्या अटी व शर्तीनुसार इतर खर्च आणि खुर्चासह काराच्या दराने पुढील व्याज आणि शुल्कासह.	मालमता जागा: खोली क्र. ७२ तळमजला, माधव भुवन सी (श्रीकृष्ण भुवन) मधून ज्ञात इमारत , परळ, जहांगीर मेरवानजी स्ट्रीट, केईएम हॉस्पिटलसमोर , परळ , मुंबई-४०००१२ येथील मालमतेचे सर्व भाग व खंड. चर्चामा: पश्चिम: पटेल इमारत पश्चिमस: आंबेडकर रस्ता उत्तरस: वर्धमान कृपा दक्षिणेस: जे. एम. रोड.

कर्जदार/सहकर्जदार/तारणकर्ता आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येत आहे की, वर नमुद मालमतेसह कोणताही व्यवहार करू नये आणि मालमतेसह कोणताही व्यवहार केला असल्यास वर नमुद रकम श्रीराम फायनान्स लिमिटेडकडे जमा करावी. कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रथिभूत मालमता सोडवून घेण्यासाठी उल्लेख्य वेळेसमंदत कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे.

श्रीराम फायनान्स लिमिटेड
नोंदणीकृत कार्यालय: श्री टॉवर्स, फ्लॉर क्र.१४ए, साऊथ फेज इन्स्टीटयल इस्टेट, गिंडी, चेन्नई-६०००३२. शाखा कार्यालय: सांलितियर कॉर्पोरेट पार्क, इमारत क्र.७, ७७२, ७वा मजला, गुरु हरगोविंदजी मार्ग, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३. वेबसाईट:www.shriramfinance.in

वास्तविक ताबा सूचना
टीप: हे कळविण्यात येते की, श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेडचे एनसीएलटी, चेन्नईच्या आदेशानुसार श्रीराम ट्रांसपोर्ट फायनान्स लिमिटेडमध्ये प्राधिकृत करण्यात आले आहे. त्यानंतर श्रीराम ट्रांसपोर्ट फायनान्स लिमिटेडचे नाव बदलून श्रीराम फायनान्स लिमिटेड असे ३०.११.२०२२ पासून ३०.११.२०२२ रोजी नाव बदलण्याच्या अनुषंगाने डन्कोर्पोरेशन प्रमाणपत्राद्वारे करण्यात आले. ज्याअर्धी, खालील स्वाक्षरीकरता हे सिक्युरिटीयेशन अॅन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल अॅसेट्स् अॅन्ड एफकोसॅमेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटेस्ट अॅन्ड २००२ (सरद कायदा) अंतर्गत श्रीराम फायनान्स लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटेस्ट (एफकोसॅमेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकारांतर्